



PUNE BIENNALE

PUNE BIENNALE – MOHOR 2013

Press Release 4th October 2012 Patrakar Bhavan, Pune

PUDHARI epaper.pudhari.com Friday 5th October 2012

‘टेकडी’ संकल्पनेवर आधारित ‘मोहोर’

पुणे : प्रतिनिधी

कला... संस्कृती... अन् परंपरा यांची ओळख एका आगळ्यावेगळ्या प्रकारे करून देण्याच्या उद्देशाने भारती विद्यापीठ आणि पुणे पालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘मोहोर’ पुणे बिनाले-२०१३ चे आयोजन करण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ११ ते २० जानेवारी २०१३ या कालावधीत ‘टेकडी’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असणार आहे.

शहराच्या नैसर्गिकव्यक्तित्वाची ओळख असणाऱ्या ‘टेकड्यांचे’ सर्वांसाठी संवर्धन करणे, चौफेर विकासाची माहिती करून देणे, या हेतूने हा उपक्रम आयोजित केल्याचे भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी

संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी सांगितले.

या उपक्रमात चित्रकला, शिल्पकला, सिरेमिक्स, माहितीपट, नृत्य, नाट्य, संगीत, कविता,



भाषणे, शैक्षणिक उपक्रम आदी कला प्रकारांची उपस्थित रसिकांसमोर प्रत्यक्ष निर्मिती होणार आहे. या उपक्रमामध्ये चित्रकार सुजाता धारप, मिलिंद मुळीक, छायाचित्रकार राजन चौधुले, अनुज खैरे, चित्रपट क्षेत्रातील समर नखाते, मिहिर आपटे, पर्यावरणातील डॉ. इरिच भरुचा, डॉ. अपर्णा वाटवे, विश्वजित नाईक, परफॉर्मिंग

आर्टमधील डॉ. शारंगधर साठे, राहुल देशपांडे, इतिहासतज्ञ निनाद बेडेकर, मंदार लवाटे यासारखे ७० कलाकार, तज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये ६ ते ६० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.

शहरातील पर्वती, तळजाई, चतुःश्रुंगी, हनुमान टेकडी यांसह पु. ल. देशपांडे उद्यान, इंद्रधनुष्य सभागृह, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. जुने-जाणते यांच्यासह नव्या पिढीतील कलाकारांची सांगड याद्वारे घातली जाणार आहे, तसेच पुण्यातील सांस्कृतिक परंपरा, इतिहास, विकास यावर भर दिला जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी सांगितले.



Sakal Pune Shahr Today Friday 5th October 2012 Page 5

अवतीभवती

भारती विद्यापीठ उमटविणार ‘मोहोर’

पुणे, ता. ४ : पुण्यातील विविध कला, प्रतिभा, ज्ञान, संस्कृती आणि परंपरा यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि पुणे महापालिका यांच्यातर्फे ‘मोहोर’ हा उपक्रम आयोजित आला आहे. भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ही माहिती दिली. पर्वती, तळजाई, चतुःश्रुंगी, पौड रस्ता येथील ‘एआरएआय’ची टेकडी, बालगंधर्व व यशवंतराव चव्हाण कलादालन, पु. ल. देशपांडे उद्यान येथे ११ ते २० जानेवारी दरम्यान शिल्पकला, पथनाट्य, चित्रपट महोत्सव, चित्रकला, छायाचित्रण यांविषयी कार्यशाळा आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.



A brief introduction by Dr. Kiran Shinde



Inauguration of Logo - Mohor 2013- The Pune Biennale



Mohor-2013 to celebrate hills through art

[Express news service](#)

A ten-day event titled Mohor, the Pune Biennale, will be held in the city from January 11 next year. The event, revolving around the theme of “Hills of Pune”, aims to position the city on the map of art world while highlighting its urban space as a global city.

A Biennale is a globally accepted and recognised term for a programme that takes place once every two-year and showcases creativity from different disciplines of art in public spaces of a city. Pune Biennale is about “celebrating Hills Through Art” and therefore will be spread across six hills in the city - Parvati, Taljai, Bhamburda hills, Chaturshringi, Hanuman Tekdi, Ram Tekdi and PL Deshpande Garden near Panchgaon forest.

The event will comprise “on-site activities” and “off-site activities”. On-site activities include painting public artifacts, installation of sculptures, hands-on workshops, pottery demonstration, heritage talk, eco-walks, guided nature trails, musicals, street performances etc. while the off-site activities will constitute seminars, competitions, short film screenings, chat shows, and exhibitions to promote active engagements between artists and public. All artists and participants are invited to express “hills” through various art forms like painting, sculpture, design, film, architecture, environmental activities, new media and performance arts.

The programme has been developed in collaboration with Bharati Vidyapeeth College of Architecture, Pune Municipal Corporation and several art institutions from the city.

